

ORIGINAL ARTICLE

GRT



यकृत :- आजार आणि आहार

आधार्द प्रतिभा विष्णु

गृहविज्ञान विभाग  
कला व विज्ञान महाविद्यालय, विंचोली (लिं.)

सारांश

Man is an image of god. "मनुष्य ही इश्वराची प्रतिकृती आहे. म्हणजेच मानव हा इश्वराचाच अंश आहे. याचा अर्थ असा की, मानवाला जे शरिर ईश्वरकृपैने मिळालेले आहे. ते ईश्वराचे रूपच म्हणाये लागेल. पण या शरिराचे ईश्वराचे रूपांतर करायचे की त्याचा राक्षस बनवायचा हे सर्वस्वी मानवाच्या हातात आहे. शरिर जरी नशव असले पण आत्मा, बुद्धी, ज्ञान हे शरिरात वास करतात. आणि चांगल्या आत्म्याचा, चांगल्या ज्ञानाचा आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला, आपल्या देशाला उपयोग जास्त काळ व्हावा यासाठी शरिराला निरोगी ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी आहार, व्यायाम, पोषण याचा व्यवस्थित समन्वय साधता आला पाहिजे.

प्रस्तावना :-

"भारतीय जनता आरोग्य शास्त्रावधारी अज्ञान अंधकारात अजूनही आहे. हयाचा परिणाम म्हणजे अनेक सामान्य तशाच तेजस्वी प्रभावशाली आणि महान व्यक्तीही अकाली मृत्युमुखी पडतात. त्यांचे ज्ञान, शक्ती आणि अनुभवाचा लाभ देशाला मिळत नाही, यामुळे देशाला जे नुकसान होते त्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही". यासाठी तल्लागालातल्या सर्व स्त्री -पुरुषाने स्वतःच्या आरोग्याकडे तसेच कुटूबातील सर्व लहान थोर व्यक्तीच्या आरोग्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून लक्ष देणे तितकीच महत्वाचे आहे.

आरोग्य आणि आहाराचा सहसंबंध हा प्राचीन काळापासून आयुर्वेदाने सांगीतलेला आहे. तसेच आहारशास्त्र आणि पोषणशास्त्र यांचाही संबंध अतिशय महत्वाचा आहे. शरिर निरोगी ठेवण्यासाठी घेतलेल्या आहारामधून योग्य ते पोषक घटक मिळणे अत्याशयक आहे. योग्य आहारातून योग्य पोषक घटक मिळाल्यास शरिर निरोगी राहन व्यक्ती सतत कियाशील राहतो. मानवी शरिरामध्ये विविध अवयव, विविध ग्रंथी, पचनसंस्था यांचे कियाशील राहणे अत्यंत महत्वाचे आहे. यकृत, किंडनी, हृदय, लहान आतडे, मोठे आतडे, जठर अशी प्रकारचे लाहन मोठे असलेले अवयव आपापले कार्य सुरक्षितपणे करत असतात. पण जर यामध्ये काही पोषक घटक किंवा विकर कमी जास्त झाल्यास त्याचा परिणाम थेट मानवाच्या शरिरावर होतो. पर्यायाने बुद्धी व ज्ञान यावरही विपरीत परिणाम होतो.

मानवी शरिरामध्ये सर्वत महत्वाचे जे आहे ते यकृत. हे ग्रंथी स्वरूपाचे उदर पोकळीत उजव्या बाजूला अगदीवर आणि मध्यपटलाच्या खाली असते. यकृत ही लालसर, करडया रंगाची साधारण दिड (1/2) किलो वजनाची ग्रंथी आहे. हे चार भागांनी बनलेले असते. यकृतामध्ये हिरवट पिवळ्या रंगाचा पित्तरस सतत तयार होत असते. या पित्तरसाला पाचक रस असेही म्हणतात. हा अतिरिक्त पित्तरस पित्तशयात साठविला जातो. आणि यकृतातील व पित्तशयातील पित्तरस हा लहान आतडयाकडे एकाच वाहिनी मार्फत पचनासाठी पाठवला जातो. यकृतामध्ये बन्याचे पोषक घटकावर विषकारक घटकावर प्रक्रिया होत असते. म्हणून यकृतामध्ये अन्न साठवले जाते. जणू काही ते एक अन्नाचे भांडारग्रहण आहे.

अशा या अतिशय महत्वाच्या शरिरातील एका ग्रंथीकडे ढोक्सणाने न बघतातील जाणून घेण्याची गरज आहे. कारण यकृताच्या आजाराने किंती लोक दगावले हे खालील आकडेवारीवरुन आपल्या लक्षात येईल.

"जागतिक आरोग्य संघटनेने एप्रिल - 2011 साली प्रकाशित कलेल्या माहितीनुसार, यकृताच्या आजाराने मरण पावणाऱ्यांची संख्या 208, 185 (दोन लाख आठ हजार एकशे पच्याँऐशी) एवढी आहे म्हणजेच भारतात एकूण मृत आकडेवारीच्या संख्येपैकी 2.31 : एवढे हे प्रमाण आहे. 10 हजारी लोकसंख्येच्या प्रमाणात यकृत आजाराचे प्रमाण हे 23.59 : एवढे आहे. भारताचा जगामध्ये यकृताच्या आजाराने मरण पावणार-यांच्या संख्येमध्ये 27 वा कमांक आहे. यकृताच्या आजार हा इतर आजाराच्या तूलनेत 9 व्या कमांकावर आहे.

जगतिक आरोग्य संघटनेच्या 2008 च्या आकडेवारीनुसार त्या एका वर्षात जगभरात कर्करोगामूळे 76 लाख मृत्यु झाले. त्यामध्ये यकृताच्या कर्करोगाने 6,95,000 लोक मृत्यु झाले. एवढी भयानक रिस्ती हि यकृताच्या आजाराने उदभवू शकते. म्हणून याला अटकाव करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

"सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसीन च्या दोन डॉक्टरांच्या सर्वेक्षणानुसार, प्रमाणबाह्य BMI असणाऱ्या आणि अतिमदयपान हे भारतीय लोकांमध्ये यकृत विकार वाढवून एकूणच मृत्युदर वाढवण्यास कारणीभूत ठरतात. सामान्यतः विषापूजन्य किंवा इतर यकृत विकारात मृत्युदर हा लढू आणि मदयपान करण्याऱ्यांपेक्षा कमी असतो. यकृत आणि आहार यांचा अनेक मार्गाने सहसंबंध येतो. यकृताच्या संदर्भात आहाराची कार्य खुप महत्वाची आहे. आपण जे खातो. श्वास घेतो किंवा त्वचेवाटे शरिर जे विषकारक घटक सेवन करते. त्या विषकारक घटकांना बाजूला करणे किंवा त्यांच्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य यकृत करते म्हणून चांगला पोषण दर्जा असलेला आहार

Title: यकृत :- आजार आणि आहार

Source:Golden Research Thoughts [2231-5063] आधार्द प्रतिभा विष्णु yr:2013 vol:2 iss:7

यकृताला निरोगी ठेवण्यास मदत करतो.

**यकृताचे शरिरातील कार्य :—**

यकृतामध्ये कर्बोदके, प्रथिने, लिपीडस, जीवनसत्त्व आणि क्षार व खनिजे या पोषक तत्वाच्या पचनकिंचेसाठी मदत होणारे स्त्रवतात. यकृताची कार्य पुढील प्रमाणे सांगता येईल.

**1. रक्त संदर्भातील कार्य :—**

- अ. गर्भाच्या लाल रक्तपेशी तयार करणे.
- ब. रक्त साठविण्याचे कार्य करते (blood volume)
- क. प्लाझ्मा प्रोटीनची निर्मिती करणे.

**2. पित्तरसाचे उत्सर्जन :—**

- अ. पित्तरसाचे रंगद्रव्ये (बिलीरुबीन, बिलीव्हर्डीन) व क्षार यांच्या स्वरूपात चयापचयातील वाया गेलेल्या घटकावर परत प्रक्रिया करणे.
- ब. पित्त तयार करणे.

**3. जीवनसत्त्वाचे चयापचय :—**

- अ. जीवनसत्त्व 'अ', 'इ', व 'के' यांचा साठा करणे.
- ब. कॅरोटिनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये करणे.
- क. जीवनसत्त्व 'के' पासून रक्त गोठण्यास मदतकारक घटक तयार करणे.

**4. अल्कोहोल चयापचय :—**

- अ. यकृत हे अल्कोहोल चयापचय किंवद्दे मुख्य स्थान आहे.
- ब. अल्कोहोलच्या अतिसेवनाने Hepatic Fatty acid वाढते. आणि त्यामुळे अल्कोहोलिक फॅटि लिवर नावाचा विकार होतो. म्हणून अल्कोहोलचे चयापचय व्यवस्थित होणे गरजेचे असते. आणि हे मुख्य कार्य यकृत करते.

**5. स्ट्रिंग्डांचे चयापचय :—**

- अ. यकृतात जवळपास 3 : स्ट्रिंग्डे साठवले जातात.
- ब. कवेदिके आणि प्रथिनांपासून स्ट्रिंग्ड वेगळे करण्याचे कार्य करतात.
- क. यकृतात किटोन-बॉडीज तयार केली जातात.
- क. लिपो-प्रोटीन हि संयुक्त स्ट्रिंग्ड, कोलेस्ट्रोल फॉस्फोलिपीडस, बाईलचे क्षार यकृतात तयार होतात.
- ड. स्ट्रिंग्डांचे प्राणीद्विभवन होणे, तसेच उदासनि स्ट्रिंग्डे तयार होण्याच्या सर्व प्रकीयसा यकृतातच घडतात.

**6. प्रथिनांचे चयापचय :—**

- अ. प्रथिनांची किया मुख्याचे करून यकृतात घडून येते.
- ब. युरिया रसान यकृत होय.
- क. अमायनो अॅसिडचे विलगीकरण होते.
- ड. रक्त गोठण्यासाठीचे प्रथिने उदा. प्रोथाबीन आणि फायब्रोनोजीन तयार होते.
- इ. यकृतात रक्तातील प्रथिने, अल्ब्युमीन, ग्लोब्युलीन, फायब्रोजोजेन तयार होते. अल्ब्युमीन-रक्तातील प्लझ्मा, अंतर्स्थत्वचेचे शोषून घेण्यापासून वाचवते.

ग्लोब्युलीन — शरिराची प्रतिकार क्षमता वाढवते.  
फायब्रोजोजेन — तुटलेल्या रक्तवाहिन्या परत जोडण्याचे काम करते.

**7. कर्बोदकांचे चयापचय :—**

- अ. ग्लायकोजेन तयार करणे, त्याचा साठा करणे व उष्मांकाच्या गरजेनसार ग्लायकोजेन मोकळे करणे.
- ब. हेपेनिन (रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस अद्यथळा करणारा घटक) तयार करण्यास मदत करणे.
- ८. संप्रेरकांचे विघटन यकृतातील आम्लारीद्वारे होते :-
- अ. इस्ट्रोजेन, कॉर्टिसॉल, टेर्स्टरस्टरोॅनसारच्या संप्रेरकांचे विघटन यकृतातील आम्लारीद्वारे होते.
- ब. यकृत हे इस्ट्रोजेनची निष्क्रीयता वाढवते.
- क. काही संप्रेरक उदा. लैंगिक संप्रेरके यकृतात तयार होतात.

"संप्रेरके म्हणजे असे रासायनिक घटक जे शरिराच्या कार्यास मदत करते.

**मनवी शरिरात निर्माण होणारे यकृताचे विविध आजार :—**

**1. फॅटि लिक्स :—**

“अति मदिरा सेवन, मधूमेह, लरठपणा, जेजूगो—इलियल—बायपास, अतिवजन घटणे, गर्भावस्थेतील टॉक्सिसमिया, तसेच ज्या व्यक्तींना पूर्णपणे Parenteral Nutrition दयावे लागते. अशांमध्ये फॅटिलिक्स होण्याची शक्यता असते.

**2. इन्फ्राईल बिलीयरी सिरऱ्सिस :—**

हा विषाणुमूळे होणारा संसर्ग आहे. तसेच शेंगदाण्यातील ऑफलोटॉकझीन या विषकारक घटकामूळे देखिल हा आजार होतो. म्हणून शेंगदाणे नेहमी भाजून खावेत.

**3. क्लेनो अॅक्ट्युजिन्हा :—**

जमायकामधील लहान मुलांच्या अहारात जेंड्हा बुश टी या चहाचे प्रमाण वाढले तेंव्हा या मुलांच्या यकृतास हा आजार होतांना दिसून येतो. हा भारतामध्ये विशेष आढळत नाही.

**4. अतिरेकी मद्यसेवनामूळे होणारे यकृताचे विकार :—**

दररोज मद्यसेवन केल्यामूळे यकृतावर त्याचा वाईट परिणाम होतो. अल्कोहोल मधून उत्पादित होणारे Acetaldehyde यकृतांच्या पेशीना जीर्ण करते. पेशीची प्रतिकार क्षमता कमी करते. पेशी—भित्ती, आवरण बदलते. त्यामूळे शरिरांतर्गत प्रतिकारक्षमता कमी करून यकृत पेशीना जीर्ण करते. स्निग्धांच्या चयापचयनात बदल होतो. कुपोषणामूळे हे वाढते. अल्कोहोलमूळे अन्नवर वासना राहत नाही. कमी अन्न खाल्ले जाते म्हणून कुपोषण होते. अन्ननलिकेला संसर्ग होऊन छेजतपजे होतो. ज्यांची लक्षणे अन्नावर वासना नसणे, भूक न लागणे, उलट्या, मळमळ होते. अल्कोहोलमूळे उर्ध्मांक मिळते म्हणून B - Complexe जीवनसत्त्वाची गरज वाढते. ती जर भागली नाही तर ऐलाग्या होतो. तसेच लहान आतड्यातील लोहाच्या शोषणांस कमी अडथळा होतो. त्यामूळे लोहाचे शोषण वाढते. आवश्यकतेपासून जास्त शोषणे गेलेले हे लोह परत यकृतात जमा होते. व चयापचयात दोष निर्माण करते. म्हणून यकृतावर सर्वांत लवकर अल्कोहोलचा परिणाम होतांना दिसून येतो. म्हणून “दारु हि मानवाला जीवंत जाळते हेच खरे”.

**5. कावीळ :—**

कावीळ हा यकृताला संसर्ग झाल्यामूळे होतो. कावीळमध्ये बिलीरुबीनचे प्रमाण नेहमीपेक्षा वाढते. (Normal range – 2mg/100ml) व त्यामूळे डोळे, त्वचा, पिवळी होते. “बिलीरुबीनचे प्रमाण वाढणे व यकृतात विघाड होणे याला कावीळ असे म्हणतात. “ यकृताला संसर्ग झाला म्हणजे पहिले लक्षण हे कावीळ होय ”.

**कावीळ होण्याची कारणे :—**

1. रोग जंतूच्या संसर्गाने कावीळ होतो.
2. दूषित अन्न व पाण्याच्या सेवनाने.
3. कार्बन टेट्राक्लोरोइंड किंवा अरसेनिकल्स द्रव्ये, हेरोइन, अल्कोहोल, मद्यपान, यासारख्या ड्रग्स घेतल्यामूळे यकृतातील पेशीचा नाश होऊन कावीळ होऊ शकतो.
4. पर्निशियस अॅनिमिया, टायफाईड, मलेरिया, क्षयरोगात देखिल कावीळ होऊ शकतो.

**हेपॅटायटिस :—**

हेपॅटायटिस हे 2 प्रकारचे असते :—

1. विषाणुमूळे होणारा हेपॅटायटिस.
2. ओषधामूळे होणारा हेपॅटायटिस.

हेपिटायटिस यकृताचा दाह किंवा यकृतावर सूज येते. जास्त प्रमाणात टॉक्सीक ड्रग्स द्रावकाच्या सेवनाने होण्याचा संभव असतो. त्यामूळे यकृतातील पेशीचा नाश झापाटयाने होते.

हेपॅटायटिस झाला व यकृतांच्या पेशींवर जरी इजा झालेली असली तरी ती झापाटयाने भरून येण्याचा गुणधर्म त्यात आहे.

**कावीळ/हेपॅटायटीस :—**

आहार नियोजन सर्वसामान्यतः या दोन्ही आजारात थोड्याफार फरकाने पण सारखाच आहार घेतल्या जातो.

1. उष्मांक :— 1500 – 2000 कि. कॅ. 24 तासात दयावी.
2. सिनधी :— पचनाकिया पूर्ववत हाईपर्फॉर्मेंट सिनधी कमी दयावी.
3. प्रथिने :— भूक सुधारल्यावर प्रथिनांचा समावेश करावा. वनस्पतिजन्य प्रथिने

दयावी.

4. कर्बोंदके :— कर्बोंदकांचे पचन सहज होत असल्यामुळे इतरांच्या तूलनेत अधिक दयावी.

5. जीवनसत्त्वे / क्षार :— कर्बोंदके जास्त दिले जातात. आणि कर्बोंदकांच्या चयापचया होण्यासाठी जीवनसत्त्व व चा उपयोग होतो म्हणून जीवनसत्त्वे “ब” समूह अधिक दयावेत.

हे खावे	हे टाळावे
तृणधान्य मऊ पोळी, ब्रेड, भात, स्निग्ध विरहीत दूध बटाटे, साखर, गुळ, मध, कस्टर्ड, कुळीथ, तांदूळाची पेज, मुगाचे पातळ वरण, पुढीना, कच्चे पाने, मसूराचे पाणी, ज्वारीचे भाकरी, पडवळ, मेथी — पालक, दुधी भोपळा, भेंडी, दोडका इ. भाज्या, कोथिंबीर आलजिरे लिंबूरस, ताक, संगी, मोसंबीरस, शहाळयाचे पाणी, कोहळयाचा रस इ. पदार्थ.	तेलकट पदार्थ आंबवलेले पदार्थ, शेंगदाणे, दही, षिळे, उघडे अन्न खाऊ नये, मांसाहारी पदार्थ, अंडी, बेकरीचे पदार्थ, सुकामेवा, मसालेदार पदार्थ, लोणाची सॉस, पॉलीष केलेले तांदूळ, दारु, शीतपेय

आजार झाला असल्यास आहार हा विभागून व थोडा — थोडा दयावा.

कावीळ झाल्यास पुढील उपाय करता येतो.

1. कावीळचा “ए” विषाणु 100 डिग्री सेल्सियसला 10 मिनीटे पाणी उकळल्यानंतर मरतो. म्हणून पाणी 10 ते 15 मिनीटे उकळून प्यावे.

2. पुदिन्याची 4 पाने, विडाच्या पानातून गिकाळ खा.

3. सकाळी उठल्यावर एरंडाची ताजी पाने त्याचा पाव कप रस कपभर दूधात (काहीही न खाता) तीन दिवस घ्यावा. नंतर दिवसभर फक्त दूधभात खाऊन (मीठ न टाकता) खाऊन उकळलेले कोमट पाणी प्यावे.

4. अतिश्रम टाळावे 3 ते 4 महिने पश्य पाळावेत.

#### सिरॉसिस :—

सिरॉसिस हा यकृताचा अतिशय गंभीर स्वरूपाचा असाध्य आजार आहे. यास आजारात यकृतातील पेशीचा न्हास होतो. नविन पेशी निर्माण होण्यापेक्षा न्हास होण्याची संख्या जास्त असते. यकृताचा कार्यात्मक व रचनात्मक न्हास होत असल्यामुळे शरिर हळूहळू रोगट होऊन मृत्यु होतो.

#### कारण :—

1. दिर्घकालीन मदच्यापान — मुख्य कारण.

2. कुपोषण.

3. संसर्गामुळे निर्माण झालेला हेपॅटायटिस.

4. प्रक्रीया केलेले अन्न खाणे आणि सतत विवाईन गोळयांचे सेवन करणे.

#### लक्षण :—

1. अपचन, पोट फुगणे, पचनसंस्थेत अडथळा.

2. पेशीमध्ये पाणी जमा होणे, (असाइट्स).

3. अन्ननलिकेत रक्तस्त्राव.

4. जलोदर — उदरपोकळीत पाणी साठणे.

#### आहार नियोजन :—

1. उभांक :— उभांक जास्त दयावा, प्रति कि. ग्रॅम वजनामागे 30 ते 50 कि. ग्रॅ. दयावे.

2. प्रथिने :— वनस्पतीत प्रथिने दयावी. प्रतिदिन 1.2 ग्रॅम प्रतिकिलो वजनामागे दयावीत.

3. स्निग्धी :— स्निग्धी आहारात जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी. स्निग्धामुळे यकृतावर ताण पडतो.

4. जीवनसत्त्वे व क्षार :— जीवनसत्त्वे जास्त दयावीत जलोदर झालेल्या व्यक्तीला कमी सोडीयमयुक्त आहार दयावा.

यकृतामध्ये कुफर सेल्स नावाच्या पेशी असून त्या पचन संस्थेकडून यकृताकडे अन्नसमिश्रीत रक्तामध्ये जंतू व घातक पदार्थाचा नाश करतात. यकृताचे शारिरातील कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. यकृताचे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी कुटकी, कालमेघ, चित्रक वर्गे बरेच पदार्थ

आयुर्वेदात सांगितले आहे.

यकृताविषयक खूप पूर्णपासून जागरुकता निर्माण केलेली आहे. 1926 साली मिनॉट व मर्फी यांनी यकृत उपचाराला प्रारंभ केला. आणि लहान मुलाचील यकृत प्रत्यारोपनाची यशस्वी शस्त्रकिया च्वावडी जंतज्ज यांनी 1967 साली केली. भारतामध्ये 2000 साली यकृत प्रत्यारोपनाची किया सुरु झाली. नवी दिल्ली सर गंगाराम रुग्णालयात 110 यकृत प्रत्यारोपनाच्या शस्त्रकिया झालेल्या आहेत. त्यापैकी 2006 साली 65 शस्त्रकिया झालेल्या आहेत.

अशा प्रकारे यकृताच्या आजारावर व यकृत प्रत्यारोपणावर विज्ञानाने आज भरूर प्रगती केलेली आहेत. पण या सर्व प्रकिया करण्यासाठी सामान्य माणसाचा पैसा व वेळ खर्च होतो. व तो सामान्य व्यक्तीला न परवडणारा असतो यासाठी सर्वांनी यकृताविषयी नेहमी जागरुक असणे अत्यावश्यक आहे. आणि त्यासाठीच आपला आहार हा योग्य पोषकतत्त्वयुक्त असावा. आहाराच्या सोबतीलाच योग्य व्यायामाची जोड दिली तर आपले आरोग्य हे व्यवस्थित राहू शकते. आयुष्य नवकीच वाढते व आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा या देशाला पुरेहुर उपयोग नवकीच होईल. खाली काही व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत.

#### व्यायाम :—

- 1.थंड पाण्याने भरलेल्या टबात उदरपोकळीला बुडवून थंड स्नान करावे.
- 2.ओल्या टॉवेलने पोटावर ओला मसाज करावा. यामुळे अवयवयांची कार्यक्षमता वाढते.
- 3.आंघोळीनंतर कोरड्या टॉवेलने पोटावर घर्षण करावे.
- 4.सकाठी रिकाम्या पोटी कोणत्याही तेलाने हलक्या हाताने पोटाला मालिश करावे. दोन्ही हातांनी घडयाळाच्या काटेच्या दिशेने मालिश करा.
- 5.घोडेस्वारी केल्याने यकृताला फायदा होतो. आणि त्याचबरोबर दररोज अर्धा तास किंवा एक तास चालणे सर्वोत्तम व्यायाम आहेत.

#### संदर्भ :—

- 1.सरल लेले — “पोषण व आहारशास्त्र परिचय”, पिंपळापूरे अंण्ड कं. पब्लिशर्स., पेज नं. 203 , 211.
- 2.वाघमारे – नाईक (200) “आहारोपचार आणि सामुदायिक पोषण” विदया बुक्स औरंगपुरा, औरंगाबाद., पेज – 49, 50, 52, 53, 54, 55.
- 3.डॉ. मंजुषा मोळवणे – जुन – 2001, “आहारशास्त्र”, कैलाश पलिकेशन्स औरंगपुरा., औरंगाबाद – पेज नं. 115, 116, 117, 118, 119, 121, .
- 4.कशाळीकर – मार्च – 2002, “आरोग्यदिप” विष्णुराज प्रकाशन – मुंबई, पेज नं. 124.
- 5.माणेकलाल म. पटेल – “100 वर्ष निरोगी राहा ”, – नवीनीत पल्लीकेशन्स (इ.) लिमिटेड, मुंबई , पेज नं. 11, 13, 168 .
- 6.श्रीमाऊलीसूत “प्रकाश ” ( अँगस्ट – 2006 ) – आपली संस्कृती जिह्वाला परिवार, पुणे. पेज नं. – 468, 469, 470.
- 7.Suraj Gupte :- “Recent Advance in pediatrics – 17 Hot topics”, Vol. 2 , Jaypee Brother's, New Delhi. Page No.–473.
- 8.Dr. C. C. Chatterjee – “Human physiology” – Vol. 1 , Medical Allied Agency, Calcutta., Page No.– 652, 653, 657, 659, 660, 661.
- 9.<http://www.worldlifeexpectancy.com/india-liver-disease.>, Date- 10/07/2012.
- 10.Singh Arvindkumar, Gupta Sanjeev kumma (2011) “High body mass index and alcohol intake increase deaths due to liver disease”, The National medical Journal of India., Vol. 24, No. 1, P. No. 33 – 34.
- 11.दैनिक लोकमत – दि. 15 डिसेंबर 2012, पेज नं. – 6.